

Date: September 04, 2020

The Manager
BSE Limited (SME Exchange)
First Floor, New Trading Ring,
Routana Building, P.J Towers
Dalal Street,
Mumbai – 400001
BSE Code: 541974

Dear Sir/Madam,

Sub. : Compliance under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 of the Listing Regulations, please find enclosed newspaper clippings of the advertisement published on September 04, 2020 intimating that 15th Annual General Meeting of the Company will be held on Monday, 28th September at 2 P.M. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means, in compliance with Ministry of Corporate Affairs Circular No. 20/2020 dated May 5, 2020, in the following newspapers:

- Financial Express,
- 2. Loksatta

The newspaper publication is also uploaded and available on our company's website: http://www.manoramagroup.co.in.

Please take the above on records.

Thanking you,

For Manorama Industries Limited

Vinita Saraf

Managing Director

DIN: 00208621

Address: QR. C-9, Anupam Nagar near TV Tower,

Shankar Nagar Raipur 492007.

Corporate Office:

F-6, Anupam Nagar, Raipur - 492007

Chhattisgarh, INDIA Tel.: +91-771-2283071, 2282579

E-mail: info@manoramagroup.co.in Web: www.manoramagroup.co.in CIN: L15142MH2005PLC243687

GSTIN: 22AAECM3726C1Z1

Manufacturing Plant:

Paraswani Road, Industrial Area, Birkoni, 493445 Mahasamund (C.G.) INDIA

Mahasamund (C.G.) INDIA Tel: 0772-3224227/8/9/30

ISO 9001, ISO 14001, ISO 45001 FSSC 22000 RSPO Certified Company A Government of India Recognized Star Export House Registered Office:

Office No. 403, 4th Floor, Midas, Sahar Plaza, Andheri Kurla Road, Andheri East Mumbai Mumbai City MH 400059 INDIA GSTIN: 27AAECM3726C1ZR Mumbai. Tel. 022 22622299

Tel. 022 49743611, Tel. 022 67088148

FINANCIAL EXPRESS

YES BANK FRAUD

FE BUREAU

fraud case.

FE BUREAU

New Delhi, September 3

THE SUPREME COURT on

Thursday stayed the bail order

granted by Bombay High

Court to Dewan Housing Fi-

nance Corporation (DHFL)

promoters Kapil Wadhawan

and Dheeraj Wadhawan (pic-

tured) till October 7 in con-

nection with the YES Bank

A Bench led by Justice San-

jay Kishan Kaul while staying

the Bombay HC's August 20

judgment, said that it would

examine the legal issues in-

volved in the bail plea. It said

that the legal questions relat-

ing to the remand period must

first issue is whether the date

on which the accused is re-

manded should be excluded

Ahmedabad, September 3

THE GUIARAT GOVERNMENT

is in the process for a strategic

tie-up with multinational giant

Amazon Fresh to ensure higher

prices to horticulturists by giv-

ing them a platform to sell their

Sources in the state agricul-

(both days inclusive) for the purpose of AGM.

telephane na.: +91-22-24994890.

Date: 03.09.2020

Place: Bangalore

Place: Mumbai

Date: September 03, 2020

produce in larger cities.

"There are two issues. The

be examined threadbare.

SC stays HC order granting

While the brothers were

remanded to custody on

May 14, the ED had filed

its chargesheet on July 13

while computing the 60 days.

The second issue is whether

weekends (Saturdays and Sun-

days) should be excluded. These

are the issues we would like to

examine and interpret," Justice

Guj to tie-up with Amazon Fresh for horticulture produce

ture department said that the

idea is to create a nationwide

supply chain for vegetables and

fruit growers of Gujarat through

"It would be a win-win situ-

platforms like Amazon Fresh.

ation for farmers and compa-

nies who want to buy quality

horticulture products from Gu-

jarat, said an official with the

state agriculture department.

Kaul said.

and Exchange Board of India, to transact the business as set out in the Notice of AGM.

remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

Shareholders available in the download section at https://www.evoting.nsdl.com.

bail to DHFL promoters

AI-based solution

to detect Covid

using X-ray, MRI

PUNE-BASED HEALTH TECH

start-up DeepTek Medical Imag-

ing is launching an AI-based ra-

diology solution that helps de-

tect serious Covid-19 cases

trials in two large hospitals in

Mumbai and Pune-the two

worst Covid-hit cities in the

country. Trials began in May

2020, and after successfully

analyzing 3,000 Covid-19

positive cases, the company is

now launching the product in

company founded Ajit Patil,

Dr Amit Kharat and Anirud-

dha Pant, Kharat is a radiolo-

gist, Patil is a serial entrepre-

neur and alumni of IIT

Kharagpur while Pant is a

data scientist with a PhD

quality radiology services

more affordable and accessi-

ble by leveraging the power

diology AI companies to

translate its technology in a

over 70 hospitals and imag-

ing centers and governments

in India and APAC region in

their tuberculosis health

screening programme.

commercial mode.

It is amongst very few ra-

Currently it is servicing

DeepTek aims to make

DeepTek is a two-year-old

the market.

from Berkeley.

DeepTek has carried out

using X-ray, MRI or CT scans.

or CT scans

Pune, September 3

GEETA NAIR

While the brothers were re-

manded to custody on May

14, the Enforcement Direc-

torate (ED) had filed its charge

apex court against the HC's bail

order. Bail was granted on a

technical ground after the

agency failed to file its prosecu-

tion complaint (equivalent to a

charge sheet) within the stipu-

lated period of 60 days. How-

ever, the trial court directed the

brothers to surrender their

passports to the investigators

and deposit ₹1 lakh each as

been able to come out of prison

as they were booked by the Cen-

tral Bureau of Investigation

(CBI) in the same money laun-

dering case registered against

YES Bank co-founder Rana

According to him, not only

Amazon Fresh, the state gov-

ernment is open for other such

platforms to provide larger

platforms to farmers for their

agriculture produce. If every-

thing goes right, Gujarat's hor-

ticulturist would start selling

their produce across the coun-

try by Diwali this year,

But, Wadhawans had not

The ED had approached the

sheet on July 13.

surety amount.

Kapoor.

he claimed.

ARVIND FASHIONS LIMITED

CIN-L52399GJ2016PLC085595

Regd, Office: Main Building, Arvind Limited Premises, Naroda Road, Ahmedabad - 380025

NOTICE OF THE ANNUAL GENERAL MEETING AND INFORAMTION ABOUT E-VOTING

NOTICE is hereby given that the Annual General meeting (AGM) of the members of the Company will be held on Monday, September 28, 2020 at 11:00 a.m.

through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), in compliance with the General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 read with

General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs

(collectively referred to as MCA Circulars), Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May12, 2020 (said "SEBI Circular") issued by the Securities

Incompliance with the above circulars, the Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-20 (Annual Report) are being sent only

by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories. The Notice of the AGM and Annual Report will

also be made available on the website of the Company at www.arvindfashions.com, websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and

Administration\ Rules, 2014 and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements\ Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') that

the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed fromTuesday, September 22, 2020 till Monday, September 28, 2020

The Company is providing the facility of remote e-Voting as well as e-Voting during the AGM to all the members to cast their vote electronically on all the

resolutions as set out in the Notice of the AGM. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL"), for providing the e-

Voting facility to the Members. Facility for e-Voting during the AGM will be made available to those Members who attend the AGM and have not already

casted their vote through remote e-Voting. The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend/ participate in the

AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again. The details of e-Voting and the process of e-Voting are provided in the Notice of the

The remote e-Voting period will commence at 09:00 a.m. on Friday, September 25, 2020 and will end at 05:00 p.m. on Sunday, September 27, 2020. The

The cut-off date for determining eligibility of members through remote e-Voting and voting at the AGM is Monday, September21, 2020. Any person, who

acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holds shares as of the cut-off date, may obtain the

login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in mentioning their demat account number/folio number, PAN, name and registered address.

The procedure for electronic voting is available in the Notice of AGM as well as in the mail sent to Members by NSDL. Please refer e-Voting user manual for

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-Voting user manual for Shareholders available at the

download section of www.evoting.nsdl.com or call on tall free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in. Members who need assistance

before or during the AGM, can contact NSDL on their toll free no.: 1800-222-990 or send a request at evoting@nsdl.co.in or contact NSDL officials Mr. Pratik

Bhatt at designated email ID: pratikb@nsdl.co.in or at telephone no.: +91-22-24994738, or Ms. Sarita Mote at designated email ID: sarita m@nsdl.co.in or at

of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and on the website of NSDL at https://www.evoting.nsdl.com.

Manorama Industries Limited

CIN:L15142MH2005PLC243687

Registered Office: Office No 403, Fourth Floor, Midas, Sahar Plaza,

Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai, Maharashtra, 400059.

Corporate Office: F-6, Anupam Nagar, Raipur - 492007

INFORMATION REGARDING 15TH ANNUAL GENERAL MEETING TO

BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER

AUDIO VISUAL MEANS (OAVM)

Notice is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of

the members of Manorama Industries Limited is scheduled to be held

onMonday, September 28, 2020 at 2.00P.M (IST) through Video

Conferencing(VC)/ Other Audio Visual Means(OAVM) in compliance with

General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs

("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79

dated May 12, 2020 issued by the Securities Exchange Board of India

(SEBI), to transact the Ordinary and Special Businesses as set out in the

In compliance with the above circulars, electronic copies of the Notice of

the 15th AGM along with the Annual Report for the Financial Year 2019-

2020 will be sent to all the members whose email addresses are

Manner of Registering/Updating Email addresses - Members holding

shares in dematerialisedmode, are requested to register their email

addresses and mobile numbers with their relevant depositories through

their depository participants. Members holding shares in physical mode

are requested to furnish their email addresses and mobile numbers with

the Company's Registrars and Share Transfer Agent M/s. Link Intime India

The Notice of AGM and the Annual Report will also be available on the

Company's Website at www.manoramagroup.co.in , website of BSE

Limited www.bseindia.com where the shares of the Company are listed

Manner of casting vote through e-voting - Members will have an

opportunity to cast their vote remotely on the businesses as set out in the

Notice of AGM through electronic voting system. The manner of voting

remotely for members holding shares in dematerialised mode, physical

mode and for members who have not registered their email addresses

will be provided in the Notice to the members. The details will also be

made available on the website of the company. Members are requested

The Notice of 15th AGM along with Annual Report will be sent to the

members in accordance with the applicable laws on their email addresses

CAPTAIN

Regd Office: Captain Gate, Survey No.-257, Plot No. 4, Shapar-Veraval,

Dist. Rajkot (Gujarat), Ph. +91-2827-252411,

Email: info@captaintechnocast.com, Website: www.captaintechnocast.com

CIN NO.: L27300GJ2010PLC061678

NOTICE TO THE SHAREHOLDERS REGARDING

10TH ANNUAL GENERAL MEETING

The 10th (Tenth) Annual General Meeting ("AGM") of the Company will be

held through Video Conferencing ("VC") /Other Audio Visuals Means

("OAVM") on Wednesday, 30th September, 2020 at 03:00 P.M. (IST) in

compliance with all the provisions of the Companies Act, 2013 and Rules

made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020

and General Circular No.20/2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry

of Corporate Affairs ("MCA Circular/s") and Circular No

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 Dated 12th May, 2020 issued by

Securities and Exchange Board of India ("SEBI circular") (collectively referred

to as 'relevant circulars') to transact the business(es) set out in the notice

calling AGM. Members will be able to attend the meeting through VC or

OAVM. Members participating through VC or OAVM hall be reckoned for the

2. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the

Annual Report for the FY 2019-20 will be sent electronically to all the

members of the Company whose email addresses are registered with the

Company/ Depository Participants. The aforesaid documents will also be

available on the Company's website at www.captaintechnocast.comand on

the website of stock exchange where the shares of the Company are listed i.e.

www.bseindia.com . Members can attend and participate for joining the AGM

are provided in the Notice of AGM. Further, Members who do not register their

email addresses with the RTA / Depository Participants will not be able to

a) In case shares are held in physical mode please provide Folio No., Name of

shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-

attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of

b) In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit

DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of

Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN

card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to

The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast

their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the

Company is providing the facility of voting through e-voting system during the

AGM. Detailed procedure for remote e-voting / e-voting is provided in the

5. Members are requested to carefully read all the notes set out in the notice of

AGM and in particular instructions for joining the AGM, manner of casting vote

Year to date

By Order of The Board

Company Secretary

Urvi Kesariya

₹ Lakh

Year to date

For Captain Technoast Limited

through remote e-voting or through e-voting during the AGM.

Aadhar Card) by email to (compliance@captaintechnocast.com).

Manner of registering / updating email addresses :

(compliance@captaintechnocast.com).

Manner of casting vote(s) through e-voting:

Correspondin

participate in the meeting.

Place: Rajkot

Preceding

Date: 04-09-2020

purpose of quorum under Section of 103 of the Companies Act, 2013.

TECHNOCAST LTD.

For Manorama Industries Limited

Chairperson and Managing Director

Vinita Saraf

to visit www.manoramagroup.co.in for such details

Date: 03rd September 2020

Private Limited by sending an email tornt.helpdesk@linkintime.co.in

registered/available with the Company/Depository Participants

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting of the members of Quasar India Limited ("the Company") will be held on Wednesday, September 30, 2020 at 02:00 P.M. a Shop No. 305, Plot No. 3 Third Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi-110085

The Annual Report for the financial year 2019-20 including the Notice convening the Meeting has been sent to the members to their registered address by courier, and electronically to those members who have registered their e- mail address with the Depositories I Company

The Annual Report for the financial year 2019-20 including the Notice is available on the website of the Company (www.quasarindia.in) and also available for inspection at the Registered Office of the Company on all working days except Sundays and Public Holidays, during business hours

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting"). Members may cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the Meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of Central Depository Services Limited (CDSL) as the Agency to provide e-voting facility

The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password, along with a copy of the Notice convening the Meeting, has been dispatched to the members. The formal of communication for e-voting is available on the website of the Company: www.quasarindia.in

and on the website of CDSL www.evotingindia.com. The remote e-voting facility shall commence on Sunday, September 27, 2020 from 9:00 a.m. and end on Tuesday September 29, 2020 at 5:00 p.m. The remote e-voting shall not be allowed

A person, whose name appears in the Register of Members/ Beneficial Owners as on the cut-off

date, i.e., Wednesday, September 23, 2020, only shall be entitled to avail the facility of remote e-voting /voting at the Meeting. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the Meeting

and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on Company's website and CDSL's website. If the members already registered with CDSL for e-voting, he can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting. REGISTRATION OF EMAIL ADDRESS: Members who have not yet registered their email addresses

are requested to register their email addresses. Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participant and to Skyline Financial Services Private Limited ('RTA') for members holding shares in physical form. Member who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the meeting but shall not

be entitled to cast the vote(s) again.

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and applicable rules there under that the Company has fixed Wednesday, September 23, 2020 as the "Record Date" for the purpose of determining the members eligible to vote at the Annual General Meeting. For Quasar India Limited

Harish Kumar Place: New Delhi Director DIN: 0259188

Date: 03.09.2020

SADHANA NITRO CHEM LIMITED CIN: L24110MH1973PLC016698

Regd. Office: Hira Baug, 1st Floor,

Kasturba Chowk (C.P. Tank), Mumbai – 400004

Ph.: 022-23865629 Fax: 022-23887235 E-Mall: sadhananitro@sncl.com Website: www.sncl.com NOTICE OF 47th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM) NOTICE is hereby given that the 47th Annual General Meeting ('AGM') of the Company will be held on Friday, September 25, 2020 at 4:30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means

('OAVM'), to transact the business as set out in the Notice of the AGM.

In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020, April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as 'MCA Circulars') and Securities and Exchange Board of India ('SEBI') Circular dated May 12, 2020, the Company has sent the Notice of the AGM along with Annual Reportfor F.Y. 2019-20 on September 3, 2020 through electronic mode only to those Members whose e-mail addresses are registered with the Company's Registrar & Transfer Agent (RTA) or Depositories. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circular.

Members are Informed that

- The business as set out in the Notice of the AGM will be transacted through voting by electronic means
- The remote e-voting shall commence on Tuesday, September 22, 2020.
- c. The remote e-voting shall end on Thursday, September 24, 2020 at
- The Cut-off date for determining the eligibility to vote by electronic means is Friday, September 18, 2020.
- e. Any person who acquire the shares of the company and become the member of the company after the dispactch of the Notice of AGM and holding shares as on the cut off date i.e. Friday September 18, 2020 may obtain the login ID and password by sending request to the RTA at
- Members may note that:

mt.helpdesk@linkintime.co.in.

- The remote e-voting module shall be disabled by National Securities Depository Limited after the aforesaid end date and time for e-voting and once the vote on a resolution is casted by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
- The facility for voting at the AGM shall be made available through evoting by NSDL:
- Members who have already cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again;
- The person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote evoting as well as voting in the general meeting;
- · The Notice of the AGM along with Annual Report is available on the website of the Company at www.sncl.ln and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.

In case of any queries / grievances connected with remote e-Voting members may refer to the Frequently Asked Questions and e-Voting user manual for Members available at the 'Downloads' Section of www.evoting. nedi.com or contact NSDL or Company as given below

NSDL Contact Telephone No- 1800-222-990

Sadhana Nitro Chem Limited Email ID- evoting@nedl.co.in | Contact Person:

Shri, Nitin Jani, Company Secretary Email id: sadhananitro@sncl.com Telephone No.: 022-23865629

Kindly take the same on your records

FOR SADHANA NITRO CHEM LIMITED

Particulars

Company Secretary & Compliance Officer Membership No.: A4757

Date: 3 September, 2020

Nitin Rameshchandra Jani

For, Arvind Fashions Limited

Vijay Kumar B S

NOTICE

NOTICE TO EQUITY SHAREHOLDERS OF THE COMPANY REGARDING 20TH ANNUAL GENERAL MEETING

SBI Life Insurance Company Limited ("the Company") had issued Notice dated August 20, 2020 ("AGM Notice") for convening of the 20th Annual General Meeting ("AGM") of the Members of the Company, scheduled to be held on Thursday, September 24, 2020 at 03:00 P.M. (IST) through Video Conference (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility. The venue of the meeting shall be deemed to be the Registered office of the Company at "Natraj", M.V Road & Western Express Highway Junction, Andheri (East), Mumbai – 400069.

The AGM Notice has already been dispatched to all the members of the Company on August 31, 2020 in due compliance with the provisions of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder.

Subsequent to the issuance of the Notice of AGM, MR. ASHUTOSH PEDNEKAR (DIN: 00026049) has tendered his resignation as an Additional Independent Director of the Company due to personal reasons. Consequently, Resolution No. 6 pertaining to appointment of MR. ASHUTOSH PEDNEKAR (DIN: 00026049) as an Independent Director pursuant to sections 149, 150, 152 of Companies Act 2013, as amended and read with applicable notifications issued thereunder ("Companies Act, 2013") read with the Companies (Appointment and Qualification of Directors) Rules, 2014, (including any statutory modification(s)/re-enactment thereof for the time being in force) read with Schedule IV of the Act, as amended and read with applicable notifications issued thereunder ("Appointment and Qualification of Directors Rules") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended and read with applicable notifications issued thereunder ("Listing Regulations"), has become infructuous.

Accordingly, all the concerned members, stock exchanges, depositories, registrar and share transfer agent, agencies appointed for e-voting, other authorities, regulators and all other concerned persons are requested to take note of the same.

> By order of the Board of Directors For SBI Life Insurance Company Limited

> > Sd/-Vinod Koyande Company Secretary A33696

Trade logo displayed above belongs to State Bank of India and is used by SBI Life under license. SBI Life Insurance Co. Ltd. Registered Office & Corporate Office: Natraj , M. V. Road & Western Express Highway Junction, Andheri (East), Mumbai - 400069. IRDAI Regd. No. 111. CIN: L99999MH2000PLC129113. Phone number: (91 22) 61910000



Company Secretary & Compliance Officer

The Sandur Manganese & Iron Ores Limited

Registered Office: 'Satyalaya', Door No.266 (Old No80), Ward No.1, Behind Taluka Office Palace Road, Sandur - 583 119, Ballari

CIN:L85110KA1954PLC000759 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2020.

Three

		months ended	three months ended	g three months ended in the previous year	figures for current year ended	figures for the previous year ended
		30.06.2020	31.03.2020	30.06.2019	30.06.2020	31.03.2020
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total income from operations	13,223	11,673	19,796	13,223	59,727
2	Net profit / (loss) for the period/ year (before tax, exceptional and/or extraordinary items)	3,416	1,705	8,010	3,416	17,480
3	Net profit / (loss) for the period/ year after tax (after exceptional and/or extraordinary items)	2,331	4,573	5,456	2,331	14,739
4	Total comprehensive income for the period/ year [Comprising profit / (loss) for the period/ year (after tax) and other comprehensive income (after tax)]	100000000000000000000000000000000000000	4,617	5,465	2,379	14,727
5	Equity share capital	900	900	875	900	900
6	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year				()	83,069
7	Earnings per share (of ₹ 10- each) (for continuing and discontinued operations) -					
	1. Basic:	25.90	50.80	62.36	25.89	163.73
	2. Diluted:	25.90	50.80	62.36	25.89	163.73
Note		716				

1. The above is an extract of detailed unaudited financial results for the quarter ended June 30, 2020 filed with BSE Limited in compliance with Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Full format of financial results for the quarter ended June 30, 2020 is available on the websites of BSE Limited (www.bseindia.com) and the Company

for and on behalf of the Board of Directors

Bengaluru September 02nd, 2020 BAHIRJI A. GHORPADE Managing Director

Fax No. (91 22) 61910517 Website: www.sbilife.co.in | Email Id: investor@sbilife.co.in financialem.epas.in

WWW.LOKSATTA.COM

मुंबईतील रुग्णसंख्या दीड लाखांवर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण एक टक्क्याने घसरले

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गणेशोत्सवातील खरेदीनिमित्त अंतर नियम पायदळी तुडिबल्याचे परिणाम आता दिसू लागले असून गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्येत वाद होऊ लागली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या गुरुवारी दीड लाखांवर पोहोचली. परिणामी, रुग्णसंख्या दुपटीचा काळ सरासरी ७८ दिवसांवर घसरला आहे. दुसरीकाडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही एका टक्क्याने कमी झाले आहे. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची चिंता वाद्र लागली आहे.

मुंबईमध्ये गुरुवारी एक हजार ५२६ जणांना करोनाची बाधा झाली असून ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख ५० हजार ०९५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत मुंबईत

प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ

बवे करोनाबाधित रुग्ण सापडत असल्याने मुंबाईतील प्रतिबंधित क्षेत्रांमधील ठिकाणांची संख्या ५५८ वर पोहोचली आणि तर सहा हजार ७१८ इमारती टाळेबंद कराव्या लागल्या आहेत. दरम्यान, मुंबाईत करोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात

करोनामुळे सात हजार ७६१ रुग्णांचा

मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांत

दाखल असलेले ८५९ रुग्ण गुरुवारी

करोनामुक्त झाले असून त्यांना

रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

आतापर्यंत एक लाख २० हजार ५६१

मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचे

रुग्ण बरे झाले आहेत.



प्रमाण ८१ टक्क्यांवर होते. मात्र गुरुवारी त्यात एक टक्क्याने घट होऊन ते ८० टक्क्यांवर पोहोचले. रुग्णसंख्या वाह् लागल्यामुळे रुग्ण दुपटीचा काळ खाली घसरला होता. मात्र शुक्रवारी अल्पशी सुधारणा होऊन तो सरासरी ७८ दिवसांवर पोहोचला.

ठाणे जिल्ह्यात

१,५८६ नवे रुग्ण

टाणे : जिल्ह्यात गुरुवारी १ हजार ५८६ नवे करोना रुग्ण आइळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १ लाख २८ हजार ४२९ इतकी झाली आहे. दिवसभरात २९ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ३ हजार ६४३ इतकी झाली आहे.

गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये कल्याण-डोबिवली शहरातील सर्वाधिक ४०५, नवी मुंबईतील ३३५, ठाणे शहरातील ३२९, मीरा-भाईंदर शहरातील १८५, ठाणे ग्रामीणमधील १३१, बदलापूर शहरातील ८८, उल्हासनगर शहरातील ६६, अंबरनाथ शहरातील ३१ आणि भिवंडीतील १६ रुग्णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये कल्याण-डोंबिवलीतील ८, नवी मुंबईतील ७, ठाणे ग्रामीणमधील ६, मीरा-भाईंदरमधील ५ तर उल्हासनगर, अंबरनाथ आणि भिवंडीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

ऑगस्टमध्ये राज्याच्या मृत्युदरात ०.३१ ने घट झाली आहे. त्याचवेळी नागपूरच्या मृत्युदरात मात्र जवळपास एका टक्क्याने वाढ झाली आहे नागपुरमधील रुग्णसंख्याही महिनाभरात ४,४९४ वरून थेट २८,०४२ वर पोहचली आहे, तर मृत्यूचा आलेखही ७० वरून ७३० पर्यंत गेला आहे. जुलैमध्ये शून्य मृत्यूची नोंद असलेल्या चंद्रपूरचा

वाढले आहे.

झाली आहे

नोंदीनुसार

जुलै-ऑगस्टमध्ये

कोल्हापूरमध्येही मृत्युदराचे प्रमाण ०.८२ टक्के वाढले आहे. महिनाभरात येथील मृतांची संख्या ९५ वरून ६४६

मृत्युदर ऑगस्टमध्ये एक टक्क्यापर्यंत

आला. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत १९

रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्णांचे

प्रमाण ४१२ वरून २,३७० पर्यंत

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई : राज्यातील करोनाबाधितांच्या

तुलनेत मृतांमध्ये महिनाभरात काही

अंशी घट झाली असली तरी नागपूर,

चंद्रपूरमधील मृत्यूदरांमध्ये एका

टक्क्याने वाढ नोंदविण्यात आली

आहे. कोल्हापूर, सांगली आणि

रायगड जिल्ह्यातिही मृत्युदरात वाह

आढळलेले रुग्ण आणि मृत्यूच्या

जुलैच्या

मुंबईतील मृत्युदर सर्वाधिकच

नागपूर, कोल्हापुरात मृत्युदरात वाढ

मुंबईत नव्याने आदळणारे रुग्ण आणि मृतांची नोंद्र यांचे प्रमाण ऑगस्टमध्येही राज्यात सर्वाधिक आहे. त्यामुळे मुंबईचा मृत्यूदर ऑगस्टमध्ये चार टक्के नोदला आहे. त्याखालोखाल ठाणे (३.१४%), रत्नागिरी (३.२७%), सांगली (३.३०%), कोल्हापूर (३.०७%), लातूर (३.०८%), अकोला (३.०७%), बागपूर (२.८०%) यांचा समावेश आहे.

गर्भवतींसाठीच्या योजना अशा

मुद्धचांकडे दुर्लक्ष झाल्यास त्याचे

दूरगामी परिणाम भोगावे लागतील

सार्वजनिक वाहतुकीवरील निर्वंध

आणि इतर निर्बंधांमुळे आर्थिक

टाळेबंदी पूर्णपणे हटवण्याची शास्त्रज्ञांची मागणी

इतर अनेक संस्थांमधील ४०

देशातील टाळेबंदी पूर्णपणे मागे घेण्यात यावी असे निवेदन देशभरातील विविध संस्थातील शास्त्रह्मांनी सरकारला दिले आहे. 'कायदा आणि सुव्यवस्थेपेक्षा नागरिकांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे,' असे या निवेदनांत नमूद केले आहे .

मुंबई, दिल्ली, मदास, कानपूर येथील आयआयटी, टाटा मूलभूत संशोधन संस्था (टीआयएफआर) यांसह

तर रुग्णांच्या संख्येत पाचपटीहन अधिक वाढ झाली आहे. सांगलीतही मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असून, मृतांची संख्या ५८ वरून ४२७ वर गेली आहे. सांगलीची रुग्णसंख्याही

एका महिन्यात दोन हजारावरून १३

शास्त्रह्मांचा यात समावेश आहे. 'टाळेबंदीच्या काळातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्वापेक्षा नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नांकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे करोनाच्या नियंत्रणासाठी उपाय योजतानाच इतर अनेक समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. लसीकरण, इतर आजारांवरील

उपचार, व्यवस्थापन

हजारांपर्यंत वाढली आहे.

घट नोंदवण्यात आली. मात्र,

मृत्युदर ०.७६ टक्क्यांनी वाढला आहे.

रायगडची रुग्णसंख्या सुमारे १४

उलाढालींकरही परिणाम होत आहे या परिस्थितीत अनेकांसाठी जगणे आव्हानात्मक झाले आहे नागरिकांच्या आयुष्यावर निर्बंधांचा विपरीत परिणाम होत आहे,' असे

पोहचली आहे.

निवेदनात नमूद केले आहे. हजारांनी बाढली असून, मृतांच्या ऑगस्टमध्ये मुंबईच्या मृत्युदरात संख्येत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. त्याखालीखाल पालघरमधील एमएमआर परिसरात रायगंडचा मृतांचे प्रमाण वाढले अस्न, येथील मृतांची संख्या ३२२ वरून ५९१ वर

सरकारी रुग्णालयांत कायमस्वरूपी पदांसाठी जाहिराती का नाहीत?

उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : करोनाच्या भीतीमुळे रत्नागिरीतील सरकारी रुग्णालयात कोणीही काम करण्यास तयार नसल्याच्या सरकारच्या दाव्यावर उच्च न्यायालयाने गुरुवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच तात्पुरत्या

एहसान खान यांचे

करोनामुळे निधन

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील

लोकप्रिय अभिनेते दिलीपकुमार यांचे

धाकटे बंध् एहसान खान (वय ९०)

यांचे बुधवारी लीलावती रुग्णालयात

खान

अल्झायमर, उच्च रक्तदाब या

आजारांनी त्रस्त होते. याआधी

दिलीपकुमार यांचे दुसरे बंधू अस्लम

खान यांचाही २१ ऑगस्ट रोजी

करोनामुळे मृत्यू झाला होता. श्वास

घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना

कृत्रिम रवसन यंत्रणेवर ठेवण्यात

करोनाकाळात दिलीपकुमार यांची

प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या पत्नी

सायरा बानो यांनी सांगितले.

हृदयरीगः,

करोनामुळे निधन झाले.

एहसान

जागांसाठीच्या जाहिराती का दिल्या जात नाहीत, ही पदे भरण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, अशी न्यायालयाने करत सरकारला त्याबाबत उत्तर दाखला करण्याचे आदेश दिले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील सरकारी रुग्णालयाची दयनीय अवस्था खलील अहमद हसनमियों वास्ता यांनी याचिकेद्वारे

मंत्री सुनील केदार यांना

करोनाची लागण

मुंबई : दुग्धविकासमंत्री सुनील

केदार यांना करोनाची लागण

झाली असून, त्यांना मुंबईतील

एका खासगी रुग्णालयात दाखल

केदार यांना ताप आणि

घसादुखीचा त्रास होत होता.

त्यांच्या चाचणीचा अहवाल

सकारात्मक आल्याने त्यांना

रुग्णालयात दाखल करण्यात

चव्हाण, जितेंद्र आव्हाड, धनंजय

मुंडे, बाळासाहेब पाटील, अस्लम

शेखः, अब्दुल सत्तार, संजय

बनसोड या मंत्र्यांना करोनाची

लागण झाली होती. करोनाचा

संसर्ग झालेले केदार हे आठवे मंत्री

अशोक

करण्यात आले आहे.

आले. आतापर्यंत

उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयानेही त्याची दखल घेत सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावर रत्नागिरीच्या सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य कर्मचारी पदांच्या भरतीसाठी दोन वेळा जाहिराती काढूनही त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याची हतबलता सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे व्यक्त केली होती.

न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि

न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी तज्ज्ञ डॉक्टर, शल्यविशारद, अन्य वैद्यकीय, निमवैद्यकीय कर्मचारीवर्ग, अन्य कर्मचारी वर्गाची भरण्यासाठी सतत प्रयत्न केला जात आहे. परंतु करोनाच्या भीतीमुळे कोणी भरती प्रक्रियेत सहभागींच होत नसल्याचा दावा सरकारी वकील रीना

साळुंखे यांनी केला.



तृतीय तल, बॉम्बे लाइफ बिल्डिंग, 45, वीर नरीमन रोड, फोर्ट, मुंबई -400 001 निविदा अधिसूचन

राष्ट्रीय आवास बैंक (रा.आ.बैंक) आर एफ पी में सन्निहित तकनीकी एवं वाणिज्यिक शर्तों के

अनुसार अपने राष्ट्रीय आवास बैंक मुम्बई के फ्लैट/संपत्ति एवं कार्यालयों के सिविल, इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग, कार्पेट्री तथा विविध कार्य हेतु अनुरक्षण सेवार्ये प्रदान करने के लिए एजेंसी के चयन के लिए निविदा प्रस्ताव आमंत्रित करता है। जो कि रा.आ.बैंक की वेबसाईट: http://www.nhb.org.in पर उपलब्ध हैं और वहां से डाउनलोड किया जा सकता है. उपमहाप्रबंधक - मुंबई क्षेत्रीय कार्यालय

बोरोसिल रिन्यूएबल्स लिमिटेड

(पूर्वीची बोरोसील ग्लास वर्क्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) सीआचएन: एल२६१००एमएच१९६२पीएलसी०१२५३८

नोंदणीकृत कार्यालय : ११०१ क्रीसेन्झो, जी ब्लॉक, एमसीए क्लब समोर, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१, फोन: ०२२-६७४०६३०० फॅक्स: ०२२-६७४०६५१४ वेबसाईट : www.borosilrenewables.com ई मेल : brl@borosil.com

५७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा, दुरस्थ ई-मतदान माहिती आणि बुक क्लोझरची सूचना

वार्षिक सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान प्रक्रिया

ह्या द्वारे सूचना देण्यात येते की बोरोसिल रिन्युएबल्स लिमिटेड (पूर्वीची बोरोसिल ग्लास वर्क्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी) च्या सभासदांची ५७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (**एजीएम**) एजीएम बोलविणाऱ्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या व्यवसायावर विचार करण्यासाठी एमसीए परीपत्रक दिनांकित ५ मे २०२० सह वाचल्या जाणाऱ्या परिपत्रक दिनोंकित ८ एप्रिल २०२० आणि १३ एप्रिल २०२० व सेबी द्वारे जारी करण्यात आलेले परिपत्रक दिनांकित १२ मे २०२०(संयुक्तपणे परिपत्रके असा संदर्भ) अनुसार व्हिडियो कॉन्फरसिंग (व्हीसी)/अदर ऑडियो व्हिज्युअल मींस (ओएव्हीएम) द्वारे **सोमवार, सप्टेंबर २८, २०२० रोजी २.०० वा**.

सभा बोलविणऱ्या बाबतच्या सूचनेसह २०१९-२० च्या आर्थिक वर्षांचा वार्षिक अहवाल सदस्यांच्या सप्टेंबर ०३, २०२० रोजी कंपनी/आरटीएकडे नोंदणीकृत ईमेल आयडीवर केवळ ईमेल द्वारे पाठविला गेला आहे आणि कंपनीच्या www.borosilrenenewables.com, स्टॉक एक्स्वेजच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड च्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com ह्या संकेतस्थळांवर आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) च्या www.evotingindia.com ह्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. ५७व्या एजीएमच्या सूचनेची प्रत्यक्ष प्रत आणि वार्षिक अहवाल सभासदांना पाठवण्याची आवश्यकता एमसीए परिपत्रक/के आणि सेबी परिपत्रकांच्या अनुसार काढ्न

त्याशिवाय, सुधारित करण्यात आलेल्या कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियमावली, २०१४ (नियम) सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ आणि सेबी (लिस्टिंग आब्लिगेशन्स ॲण्ड डिसक्लोझर रिकायरमेंटस) नियमावली, २०१५ च्या नियम ४४ च्या तरतुर्दीच्या मान्यतेच्या अनुसार, एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये देण्यात आलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सभासदांना सीडीएसएल द्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा (ई-मतदान) उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग भांडवलामध्ये त्यांच्या द्वारे करण्यात आलेल्या समभागांच्या प्रमाणानुसार सभासदांच्या मतदानाचे अधिकार **सोमवार**, सप्टेंबर २१, २०२० ("कट ऑफ दिनांक") अनुसार निश्चित करण्यात येईल.

दरस्थ ई-मतदानाची सरवात शुक्रवार, सप्टेंबर २५, २०२० रोजी सकाळी ९.०० वा. (भाप्रवे) अनुसार होईल आणि रविवार, सप्टेंबर २७, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. सदर कालावधी दरम्यान सभासद त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे देऊ शकतात. दरस्थ ई-मतदान प्रणालीद्वारे रविवार, सप्टेंबर २७, २०२० रोजी संध्याकाळी ५.०० वा. नंतर मतदान करता येणार नाही. असे सभासद जे व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेद्वारे/ एजीएमला हजर आहेत आणि दूरस्थ ई-मतदानद्वारे ठरावांवर ज्यांनी मतदान केलेले नाही आ🎾 असे करण्यासाठी ज्यांना प्रतिबंधित करण्यात आलेले नाही ते एजीएमच्या दरम्यान ई-मर्तदान/ प्रणालीद्वारे मत देण्यास पात्र असतील. सभासद जे व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेमध्ये उपस्थित आहेत त्यांची कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अनुसार गणसंख्येसाठी मोजणी

सभासद ज्यांनी एजीएमपूर्वी दुरस्थ ई-मतदानाच्या द्वारे त्यांचे मत दिले आहे त्यांना व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे एजीएममध्ये हजर / सहभागी होता येईल परंतु त्यांना त्यांचे मत परंत देता येणार नाही. कट ऑफ दिनांकाच्या अनुसार भागधारणा करणाऱ्या कंपनीच्या सभासदांना त्यांचे मत देता येईल. एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कोणीही व्यक्ती जी कंपनीची सभासद झाली आहे आणि कट ऑफ दिनांकाच्या अनुसार भाग धारणा केली आहे त्यांना खाली देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून आणि एजीएमच्या सुचनेमध्ये देण्यात आलेल्या ई-मतदानाच्या प्रक्रियेच्या अनुसार त्यांचे मत देता येईल. सभासदांनी त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद केली नसल्यास, त्यांनी खालील सूचनांचे पालन करावे:

ए. सभासद ज्यांच्याकडे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये भागधारणा केली आहे त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी त्यांचा ई-मेल आयडी आवश्यक तपशिलासह जसे की फोलियों क्र., सभासदाचे चे नाव, आणि पॅन कार्ड किंवा आधार कार्डची स्वसाक्षांकित करण्यात आलेली स्कॅन प्रत, investor.relations@borosilrenewables.com वर त्यांच्या ई-मेल आयडीची नोंद करण्यासाठी ईमेलने पाठवाबी. बी. सभासद ज्यानी डिमेंट स्वरूपामध्ये भाग धारणा केली आहे त्यांना विनंती करण्यात येत

आहे की त्यांनी त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट ह्यांच्याशी संपर्क साधावा ई-मतदान/दूरस्थ ई-मतदान संबंधित तपशिलासाठी कृपया एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्यावा. ई-मतदान/दूरस्थ ई-मतदान संबंधित कोणत्याही समस्ये/तक्रारीसाठी तुम्ही वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि सीडीएसएलच्या संकेतस्थळ www.evotingindia.com वर उपलब्ध असलेल्या ई-मतदान मॅन्युअलचा संदर्भ घेता येईल. श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक सीडीएसएल, ए बिंग, २५ वा मजला, मीथॉन फ्युच्युरेक्स, मफतलाल मिल्स कंपाउंड, एन. एम. ओशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई-४०००१३ ह्यांच्याशी संपर्क करता येईल किंवा helpdesk.evoting@cdslindia.com बर मेल करता येईल किंवा ०२२-२३०५८७३८ किंवा ०२२-२३०५८५४३ किंवा ०२२-२३०५८५४२ वर सर्व कामकाजाच्या दिवसांमध्ये कार्यालयीन

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेझन्स अँड डिसक्लोझर रिक्वायरमेंटस) नियमावली, २०१५ च्या नियम ४२ च्या अनुसार सभासदांचे रजिस्टर आणि कंपनीची भाग हस्तांतरण रजिस्टर वार्षिक सर्व साधारण सभेच्या निमित्ताने मंगळवार, २२ सप्टेंबर, २०२० पासून सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० पर्यंत (दोन्हीं दिवस समाविष्ट) बंद ठेवण्यात येईल.

> बोरोसील रिन्यूएबल्स लिमिटेड करीता (पूर्वीची बोरोसील ग्लास वर्क्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी)

> > स्थळः रायपुर

TATA MOTORS LTD. SCRAP FOR SALE DATED 10.09.2020

Arising Lots (1st Oct to 31St Dec'20) - MS Offcut (4000 MT), MSTB (170 MT), CITB (175 MT), Ferrous (20MT), Cylinder Block (200 MT), Structural Steel (270 MT), Sheet Metal (200 MT) GI Cover Sheet (60 MT), Plastic (63 MT), Alu, Casting & Boring (25 MT), Wood (600 MT), Packing Plastic (110 MT), Cardboard (700MT) etc

Arrange Lots – M.S. Offcuts, Tyres, Casting, Forging, Glass, Tools,

Hazardous Lots - M.S. Barrels with/without holes / one end open Acid Batteries, Cable, e-waste etc.

(Party must possess Current & Valid CPCB Registration/ Passbook and MPCB "Consent to operate/Hazardous Waste Authorization)".

Used Machines - : Nut Runner, Leakage Testing, Surface Broaching Lapping, Hot Moulding, Wheel Aligning, Hydraulic Jacks, Dynamometer, Toolings, Spectroscope, Hardness Tester etc.

NOTE: 1) Demand Draft for Earnest Money Deposit (EMD) to be drawn on Nationalized Bank only. Refer tender form for description, EMD amount & other details,

Inspection: From 04th Sept to 10th Sept 20 between 10:00 AM to 3:30 PM.(Except Sunday) Helpdesk: (020) 66132457, e-mail disposal.cell@tatamotors.com

Tender Submission Date: Strictly on or before 10th Sept' 20 up to 4.00 pm. Please note, wearing of Flat Sole Leather Shoes at the time inspection is mandatory.



HEAD - ADMIN & SECURITY TATA MOTORS LTD.

PIMPRI, PUNE: 411 018.



जयसिंथ डायस्टफ (इंडिया) लिमिटेड

सीआयएन : एलर४११४एमएच१९८५पीएलसी०३५५६४ नोंदणीकृत कार्यारूय : ३०१, सुमेर केंद्र, पी.बी.मार्ग, वरळी, मुंबई-४०००१८. टेलि न.: +९१ रर ३०४२ ३०४८ *फॅन्स न.: +९१ रर ३०४२ ३४३४ केबसाइट : www.jaysynth.com * ईमेल आयडी : jsec@jaysynth.com

०३/२०२०-२१ मंडळाच्या सभेची सूचना

सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोबर स्क्लियरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४७ यासह वाचलेल्या रेग्युलेशन्स २९, ३३ च्या अनुसार याद्वारा सूचना देण्यात येते। की, जयसिथ डायस्टफ (इंडिया) लिमिटेडची ०३/२०२०-२१ मडळाची समा ३० जून, २०२० रोजी सपलेल्या तिमाहीकरिता कपनीचे अलेखापरीक्षित स्त्रतत्र त्र एकत्रीकृत जिलीय निष्कर्ष इतर गोष्टीसमवेत विचारात घेण्याकरिता आणि मान्य करण्याकरिता ३०१, सुमेर केंद्र, पी.बी.मार्ग, वरळी, मुंबई-४०००१८ येथील कपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सोमवार, १४ सप्टेंबर २०२० रोजी द्. १२.०० वा. घेण्याचे निर्धारित करण्यात आले आहे.

याअधिक, पदनिर्देशित रुपक्ती आणि पदनिर्देशित रुपक्तीचे जनळचे नातेनाईक याच्याद्वार विनियमन, अनुश्रवण आणि रिपोर्ट ट्रेडिंग याकरिता कोड ऑफ प्रेक्टिसेस ॲण्ड प्रोसिजर्स फॉर फेअर डिस्क्लोजर्स ॲण्ड कडक्टच्या अनुसार आणि सेबी (प्रोहिबिशन ऑफ इन्साइडर ट्रेडिंग) (ॲमेंडमेंट) रेग्युलेशन्स, २०१८ च्या अनुसार तसेच आमच्या दिनाकित ३० जुन, २०२० रोजीच्या अलीकडील पत्रव्यवहाराच्या अनुषगाने असे कळविण्यात आले होते की, कपनीच्या समन्याय भागामधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विडो बुधवार, ०९ जुलै २०२० पासून ते ३० जून २०२० रोजी सपलेल्या तिमाहीकरिता कपनीच्या त्रितीय निष्कर्षाच्या घोषणेनतर ४८ तासाची सामाप्ती होईपर्यंत बद ठेवण्यात येईल. तद्नुसार तुम्ही नोंद घ्यावी की, ट्रेडिंग विडो बुधवार १६ सप्टेंबर २०२० पर्यंत बद ठेवण्यात येईल आणि गुरुवार, १७ सप्टेंबर २०२० रोजी पुन्हा

ही माहिती http://jaysynth.com/StatutoryInformation.html या कपनीच्या लेशसाहटलर आणि www.bseindia.com या जीएसई लिमिटेडच्या वेजसाइटवरस्द्भा उपलब्ध आहे.

जवसिंब डावस्टफ (इंडिया) लिमिटेडकरिता स्वाक्षरी/-

रिक्षी मनोज पटेल

्रवळ ; मुंबई ताओख : ०३ सप्टेंबर, २०२०

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी सदस्यत्व क्र.: ए५०७०७

मनोरमा इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयष्टनः एल१५१४२एमएच२००५पीएलसी२४३६८७ नींद्रणीकृत कार्यालयः ऑफिस नं. ४०३, चौथा मजला, मिडास, राहार प्लाज्ञा, अंधेरी-कुर्ला रोड, मुंबई-४०००५९, महाराष्ट्र. कॉर्पोरेट कार्यालय: एफ-६, अनुपमनगर, रायपूर-४९२००७.

व्हिडीओ कॉ न्फरन्सिंग (''व्हीसी'') / अद्धर ऑडिओ व्हिज्युअ**ल** मीन्स ("ओएन्डीएम") द्वारा घेण्यात येणाऱ्या १५ व्या वार्षिकः सर्वसाधारण सभेसंबंधित माहिती

याद्वारा सूचना देण्यात येते की मनोरमा इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सदस्यांची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा सुचनेमध्ये नमूद के लेल्या सामान्य आणि विशेष कामकाजावर विचारविनिमय करण्याकरिता साधारण परिपञ्क क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि निगम कामकान मंत्रालयाद्वारा निर्गमित केलेली परिपत्रके (''एमसीए परिपत्रके'') आणि अन्य सर्व लागू कायदे आणि सिक्युरिटीन एक्स्चेंन बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)द्वारा निर्गीमत केलेल्या दिनांकित १२ मे, २०२० परिपञक क्र. एसईबीआय/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/ पी/२०२०/७९ च्या अनुपालनार्थ व्हिडीओ कॉन्फरन्हिंग ("व्हीसी") / अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (''ओएव्हीएम'')डारा सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी दु. ०२.०० वा. (भाप्रवे) येण्यात येणार आहे.

वरील परिपत्रकांच्या अनुपालनार्थ, वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालासमवेत १५व्या एजीएमच्या सूचनेच्या इलेक्ट्रॉनिक प्रती सर्व सदस्यांना पाटविण्यात येतील, ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत आहेत / उपलब्ध आहेत.

ईमेल पत्त्यांची नोंदणी / अपडेटिंग प्रणाली - डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात भाग असलेल्या सदस्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सडारा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरीजकडे त्यांचे ईमेल पत्ते व मोबाइल नंबर्सची नोंद कराबी. ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष रुवरूपात भाग आहेत त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी torot.helpdesk@linkintime.co.in यावर ईमेल पाटवून कंपनीचे रनिस्ट्रार व शैअर ट्रान्सफर एजन्ट मेसर्स लिंक इंडिया इन्टाइम प्रायकेट लिमिटेडकडे त्यांचे ईमेल पत्ते व मौबाइल

एनीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल www.manora.magroup.co.in या कंपनीच्या वेबसाइटवर आणि www.bseindia.com या बीएसई लिमिटेडच्या वेबसाइटवरसुद्धा, जेथे कंपनीचे भाग सूचिवद्ध आहेत, उपलब्ध असतील. ई-कोटिंगडारा मतदान करण्याची पद्धत - सदस्यांना इलेक्ट्रॉनिक कोटिंग सिस्टमडार

एनीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार कामकाजावर दूरस्थपणे (रिमोटली) त्यांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. डिमटेरिअलाइन्ड व प्रत्यक्ष स्वरूपात भाग असलेल्या सदस्यांकरिता व ज्यांनी ज्यांचे ईमेल पत्ते नेांदणीकृत केलेले नाहीत अशा सदस्यांना सूचनेमध्ये दूरस्थ पद्धतीत मतदान प्रणालीची तरतूद करून देण्यात येईल. वार्षिक अहवालासमवेत १५व्या एनीएमची सूचना लवकरात लवकर त्यांच्या ईमेल पत्त्यांवर

लागू कायद्याच्या अनुपालनार्थ सदस्यांना पाठविण्यात येणार आहे. मनीरमा इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

विनिता सगफ अध्यक्ष व व्यवस्थापन संचालक



नॉदणीकृत कार्यालय : ३०१. सुमेर केंद्र. पी.बी. मार्ग. वरळी. मुंबई-४०००१८. टेलि नी.: -९१ २२ ३०४२ ३०४८ १फॅक्स नी.: -९१ २२ ३०४२ ३४३४ वेबसाइट : www.jdargachem.cam * ईमेल आयडी : investor.relations@jdorgochem.com

०३/२०२०-२१ मंडळाच्या सभेजी स्वना सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्नायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या

रेग्युलेशन्स २९. ३३ व ४७ च्या अनुसार याद्वारा सूचना देण्यात येते की. जेडी ऑगोंकेम लिमिटेडच्या ७३/२०२०-२१ मंडळाची समा ३० जून. २०२० रोजी संपर्लेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरीक्षित जिलीय निष्कर्ष इतर गोष्टींसम्बेत जिचारात घेण्याकरिता आणि मान्य करण्याकरिता ३०१. सुमेर केंद्र. पी.बी.मार्ग. वरळी. मुंबई-४०००१८ येवील कंपनीच्या नॉदणीकृत कार्यालयात शुक्रवार. ११ सप्टेंबर २०२० रोजी दु. १२.०० वा. घेण्याचे निर्धारित

याअधिक, कंपनीज कोड ऑफ कंडक्ट फॉर रेग्युलेटिंग ऑण्ड रिपोर्टिंग ट्रेंडिंग गाय इन्साइडर्स ऑण्ड फेअर डिस्क्लोजर, २०१५, यासह वाचलेल्या सेबी (प्रोहिनिशन ऑफ इन्साइडर ट्रेडिंग) रेग्युलेशन्स. २०१५ च्या अनुसार तसेच आमच्या दिनांकित ३० जून. २०२० रोजीच्या अलीकडील पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने असे कळविण्यात आले होते की. कंपनीच्या समन्याय भागांमधील व्यवहाराकरिता ट्रेडिंग विंडो बुधवार. ७१ जुलै २०२० पासून ते ३० जून २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीच्या वित्तीय निष्कर्षाच्या घोषणेनंतर ४८ तासांची समाप्ती होईपर्यंत बंद ठेवण्यात येईल. तद्नुसार तुम्ही नोंद घ्यावी की. ट्रेडिंग विंडो रिक्रवार १३ सप्टेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्यात येईल आणि सोमवार. १४ सप्टेंबर २०२० रोजी पुन्हा

ही माहिती »»».jdorgochem.com/StatutoryInformation.html या कंपनीच्या वेजसाइटवर आणि www.bseindia.com या गीएसई लिमिटेडच्या केगसाइटवरसुद्धा उपलब्ध आहे.

बेडी ऑगोंकेम लिमिटेडकरिता स्वाक्षरी/-

स्थळ : मुंबई तारीख : ०३ सप्टेंबर, २०२०

मधूर कांनीभाई राठोड कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

सदस्यत्व क्र.: ए४९७५६ OB **OBEROI**

REALTY ओबेरॉय रिअल्टी लिमिटेड **नोंदणीकृत कार्यालय :** कॉमर्झ, तिसरा मजला, इंटरनेंशनल बिझनेस पार्क, ओबेरोंय गार्डन सिटी, ऑफ पश्चिम द्रतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई -४०० ०६३

CIN: L45200MH1998PLC114818; इमेल आयडी: cs@oberoirealty.com; वेबसाईट: www.oberoirealty.com **टेलीफोन क्र: +९**१ २२ ६६७७ ३३३३; **फॅक्स: +९**१ २२ ६६७७ ३३३४

सूचना वार्षिक सर्वसाधारण सभा आणि वार्षिक अहवाल

कंपनीच्या सभासदांची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा (**'एजीएम'**) सोमवार, सप्टेंबर २८, २०२० रोजी

दुपारी ०३.३० वाजता सभेसंबंधीच्या सूचनेत (**'सूचना'**) नमृद केलेल्या कामकाजासाठी कंपनी कायदा २०१३ मधील लागू तरतुदी य भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्ड (सूचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ सहयाचित कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे वितरीत साधारण परिपत्रके क्र १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० आणि भारतीय सिक्युरिटीज व एक्स्चेंज बोर्डाद्वारे वितरीत परिपत्रक क्रमांक सेबी/ एवओ / सीएफडी/ सीएमडी१/ सीआयआर /पी /२०२० / ७९ (यापुढे सामुदायिकरित्या **'उपरोक्त परिपत्रके'** म्हणून संबोधित) यांच्या अनुपालनार्थ व्हिडीओ कॉन्फरंसिंग/अन्य ट्रक श्राव्य माध्यमातून (**'व्हिसी'**) कंपनीध्या सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय आयोजित करण्यात उपरोक्त परिपत्रकांच्या अनुपालनार्थ कंपनीचे आर्थिक वर्ष २०१९-२०चे वार्षिक अहवाल (संचालक

अहवाल, लेखापरीक्षक अहवाल आणि वित्तीय विवरणपत्रे यांसह) तसेच सूचना इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना पाठविण्यात येईल ज्यांचे इमेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीजकडे नोंदविलेले आहेत. उपरोक्त दस्तावेज कंपनीची वेबसाईट (<u>www.oberoirealty.com</u>) येथे तसेच बीएसई लिमिटेड (www.bseindia.com) आणि नॅशनल स्टॉक एक्स्बेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) यांसारख्या स्टॉक एक्स्चेंज वेबसाईटवर उपलब्ध करण्यात येईल. ज्या सभासदांनी अद्याप आपले इमेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्यांनी इमेलद्वारे दस्तावेज

मिळविण्यासाठी कृपया आपल्या इमेल पत्त्यांची नोंदणी करावी ; असे सभासद पुढील लपशील (ए) फोलिओ क्र / डिमॅट खाते क्र (बी) त्मचा इमेल पत्ता (सी) (१)शेअर सर्टिफिकेटची (पुढील व मागील बाजू) /क्लायंट मास्टर किंवा एकत्रित अकाऊंट स्टेटमेंटची प्रत (२) पॅनकार्डची स्वसाक्षांकित प्रत व (३)आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत यांच्या स्कॅन प्रती (cs@oberoirealty.com) या ठिकाणी शाठवून त्यांची लॉगीन प्रमाणपत्रे मिळवू शकतात. भौतिक स्वरूपातील समभागांसाठी कंपनी वरील मोहितीच्या आधारावर इमेल पत्ते अद्ययावत करेल. डिमेंट खरूपातील समभाग धारण करणाऱ्या ष्सभासदांनी कृपया त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसकडे त्यांचे इमेल पत्ते अद्ययावत करावेत. सभासदांना विनंती आहे की त्यांनी आपल्या फोलिओ/ डिमॅट खाते, जे लागू असेल त्याप्रमाणे, यामध्ये आपले इमेल पत्ते अद्ययावत ठेवावेत.

ज्या समासदांना लेखापालन आणि व्यवहार याविषयीची कोणतीही माहिती जाणून घेण्याची इच्छा असल्यास त्यांनी कृपया त्यांच्या शंका <u>cs@oberoirealty.com</u> या इमेल पत्त्यावर एजीएमपूर्वी किमान कामकाजाचे ७ दिवस आधी पाठवाव्यात जेणेकरून कंपनी एजीएममध्ये / इमेलद्वारे अशा शंकांचे योग्य

इ-मतदान माहिती कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ आणि त्याअंतर्गत बनविलेले नियम, भारतीय सिक्य्रिटीज व एक्स्चेंज

बोर्ड (सूचिबद्धता बंधन आणि प्रकटन आवश्यकता) अधिनियम, २०१५ चा अधिनियम ४४ सहवाचित उपरोक्त परिपत्रके यांनुसार सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर एजीएमपूर्वी (दरस्थ इ–मतदान) व एजीएम दरम्यान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सुविधा कंपनी आपल्या सभासदांना पुरवित आहे. कंपनीने इ-मतदान सुविधा पुरविण्यासाठी सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) यांची नियुक्ती केली आहे. इ-मतदानासंबंधी सूचनांच्या तपशीलासाठी कृपया सूचनेचा संदर्भ पाहावा. ही सूचना सीडीएसएलची इ-मतदान वेबसाईट <u>www.evotingindia.com</u> येथेदेखील उपलब्ध आहे. दरस्थ इ–मतदानाची सुरुवात सप्टेंबर २४, २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता होईल आणि समाप्ती,

सप्टेंबर २७, २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजता होईल. दूरस्थ इ–मतदान यंत्रणा सीडीएसएलद्वारे सप्टेंबर २७, २०२० रोजी सायंकाळी ५.०० वाजल्यानंतर निःसमर्थ केली जाईल. दरस्थ इ–मतदानाची पात्रता ठरविण्याची निर्णायक तारीख सप्टेंबर २१, २०२० असेल आणि ज्या व्यक्तीने या निर्णायक तारखेस कंपनीचे समधाग (भौतिक किंवा डीमटेरीअलाज्ड स्वरुपात) घारण केलेले असतील अशीच व्यक्ती इन मतदान सुविधेवा लाभ घेण्यास पात्र असेल. एजीएम सूचनेचे वितरण झाल्यानंतर जी कोणतीही व्यक्ती कंपनीचे समभाग प्राप्त करेल, आणि कंपनीची सभासद होईल तसेच निर्णायक तारखेस म्हणजेच सप्टेंबर २१, २०२० रोजी भागधारणा करीत असेल, अशा व्यक्तीने लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवण्यासाठी सूचनेत नमृद् केलेली प्रक्रिया पार पाडावी, ज्या सभासदांनी आपले मत दूरस्थ इ–मतदानाद्वारे एजीएमपूर्वी दिलेले नसेल त्यांनाच एजीएम दरम्यान इ–मतदानाद्वारे मतदानाची अनुमती आहे. ज्या सभासदांनी आपले मत दुरस्थ इ-मतदानाद्वारे एजीएमपूर्वीच दिलेले असेल तेदेखील व्हिसीद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात परंतु ते एजीएममध्ये मत देण्यास अपात्र असतील.

इ–मतदानासंबंधी कोणत्याही शंका किंवा तकारी असल्यास सभासद नेहमी विचारले जाणारे प्रश्न (''एफएक्यूज'') आणि <u>www.evotingindia.com</u> वरील हेल्प विभागात उपलब्ध असलेल्या इ–मतदान मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात किंवा <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> यावर इमेल पाठवू शकतात. किंवा सभासदांच्या समस्या निवारण श्री नितीन कुंदर (+९१ २२ २३०५ ८७३८) किंवा श्री मेहबूब लखानी (+९१ २२ २३०५ ८५४३) किंवा श्री राकेश दळवी (+९१ २२ २३०५ ८५४२), सीडीएसएल ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाऊंड, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०० ०९३ यांच्याद्वारे केले जाईल.

ओबेरॉय रिअल्टी लिमिटेड करिता भास्कर क्षीरसागर

स्थळ: मुंबई दिनांक: सप्टेंबर ३, २०२० अर्थ सुसंगती अथवा अन्य कोणत्याही हेतूसाठी या सूचनेचे सप्टेंबर ४, २०२० रोजी फायनाशियल एक्सप्रेस



देशभरात २०० जाणाऱ्या १६ व येणाऱ्या १६

परवानगी विशेष: मध्य रेल्वेच्या मुंबईतून परराज्यात

गांडचांचा समावेश आहे. राज्यांतर्गत प्रवासासाठी या विशेष गाड्यांनाच महाराष्ट्रातील स्थानकांत थांबे देण्यात आले आहेत. याच गाड्यांतून प्रवास होणार असून नियमित गाड्या मात्र सुरू केलेल्या नाहीत. प्रवाशांना या गाड्यांचे १२० दिवस आगाऊ आरक्षण करता येणार आहे. त्यानुसार ८ हजार ५०१ तिकीट आरक्षित करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.



कार्यालयांतील उपस्थिती वाढल्याचा परिणाम

आहेत.

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : खासगी व सरकारी कार्यालय कर्मचाऱ्यांची उपस्थिती बाढ् लागल्याने पहिल्याच दिवशी (बुधवारी) बेस्टच्या प्रवासी संख्येत ४१ हजार प्रवाशांची भर पडली, ही प्रवाशीसंख्या आणखी वादण्याची राक्यता आहे. तुलनेत बेस्टच्या फेऱ्या वाढविता येत नसल्याने उपनगरी रेलवे सुरू होईपर्यंत प्रवाशांना रेटारेटी करतच घर-कायलिय-घर असा प्रवास करावा

लागणार आहे. १ सप्टेंबरपासून खासगी कार्यालयांना कर्मचाऱ्यांची उपस्थिती १० वरून ३० ट्यायांपर्यंत वाहविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यांना उपनगरी रेल्वे प्रवासाची मुभा नाही. त्यामुळे त्यांचा सर्व भार बेस्टवर येत आहे. ३१ ऑगस्टला ३,३७६ बसफेऱ्या चालवण्यात आल्या होत्या. त्यातून १५.३२ लाख प्रवाशांनी प्रवास केला. १ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी होती. तरीही या दिवशी प्रवासी संख्या १३,५२,८५३ होती. २ सप्टेंबरला खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांचा भार वाढल्याने बेस्टची प्रवाशी संख्या १५ लाख ७३ हजार

वाहतूक कोंडीतही वाढ...

🖲 गुरुवारी सकाळी दहिसर, मुलुंड, वाशी आणि ऐरोली टोल नाक्यांवर वाहनांची गर्दी आढळली टोल नाक्यापुढे पश्चिम दुतगती मार्गावर चार ते पाच ठिकाणी मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने तेथे वाहुनांचा वेग मंदावला. काही ठिकाणी रस्ता अरुंद्र झाल्याने मागून येणारी वाहने काळी

 वाहतूक विभागाचे उपायुक्त संदिप भाजीभाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातल्या वाहुनांसोबात बाहेरून म्हणजे वसई, विरार, मीरा-भाईंदर येथून शहरात येणाऱ्या वाहनांचे प्रमाण जारत होते. परिणामी दहिसर येथे (टोलगका) सकळी काही

काळासाठी खेळंबली.

काळासाठी वाहने खोळंबली होती. ८३० वर गेली. सोमवारच्या तुलनेत बुधवारी प्रवाशांची संख्या ४१ हजाराने वाढली. तुलनेत बेस्टच्या फेन्या जैसे थे (३,३७९) आहेत. सरकारी व खासगी कार्यालय कर्मचाऱ्यांबरोबरच काही प्रमाणात यात अन्य प्रवाशांचाही यात समावेश

राज्यांतर्गत प्रवासासाठी ८ हजार ५०१ तिकीटे आरक्षित; मध्य रेल्वेची माहिती

मुंबई : राज्यांतर्गत रेल्वे प्रवासाला २ सप्टेंबरपासून मिळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांत ८ हजार ५०१ तिकीटे आरक्षित करण्यात आली आहेत. त्याद्वारे १४ हजार ६०० प्रवासी प्रवास करणार असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले. रेल्वेगाङ्या धावत आहेत. यातील

किशोर तलरेजा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनांक : सप्टेंबर ०३, २०२०

सदस्यता क्रमांक एफसीएस ७०६४

तारीखः ०३ सप्टेंबर, २०२०

मध्रेल इंग्रजी रूपांतरण हे अंतिम समजण्यात येईल